

कालबध्द पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना  
विहित मुदतीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या  
कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात  
स्पष्टीकरण

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक - वेतन ११०९/प्र.क्र.१/सेवा ३  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक - २१ मे, २०१०

- संदर्भ : १) शासन निर्णय, सा.प्र.वि. क्र.एसआरकी १०९६/प्र.क्र.३३/१५/बारा, दि. २० मार्च १९९७  
२) शासन निर्णय, क्रमांक - वेतन ११०९/प्र.क्र.१/०९/सेवा ३ दि. १५ ऑक्टोबर, २००९

### शुद्धिपत्रक

वरील अ.क्र.(२) येथील शासन निर्णयातील परि. ३ येथील " तथाप सदर सुधारणेचे लाभ न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने दिनांक १७/०२/२००६ रोजी वा त्यानंतर लागू होतील. " हे वगळण्यात येत असून त्याएवजी पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे.

" तथापि, सुधारित स्पष्टीकरणानुसार वरिष्ठ वेतनश्रेणीचे लाभ अनुज्ञेय केल्यानंतर वेतननिश्चिती करताना वरिष्ठ वेतनश्रेणीचे लाभ अनुज्ञेय केल्याच्या दिनांकापासून या आदेशाच्या दिनांकापर्यंत काल्पनिक वेतननिश्चिती करून प्रत्यक्ष लाभ या आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक १५/१०/२००९ पासून देण्यात यावेत. परंतु दिनांक १५/१०/२००९ पूर्वीची थकबाकी अनुज्ञेय होणार नाही.

सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०१००५१८१७२१४९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

  
(श.ग.सातपुते )

शासनाचे उप सचिव

संघालफ, लेखा य कोषागार, मुंबई.

अधिदान य लेखा अधिकारी, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निर्धी हिशेब, मुंबई

उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निर्धी हिशेब, मुंबई / पुणे/ नागपूर/

औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती.

जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निर्धी हिशेब, महात्मा फुले कृष्ण यादवांग, राहुरी, जिल्हा अहमदनगर.

प्रति,  
मा.राज्यपाल यांचे सचिव  
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव  
मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव  
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव  
मंत्रालयान सर्व योग्य  
सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय  
# प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शास्त्रा), मुंबई.

RDTA/H-1033 (6.000+60-5-10) ।

[ कृ.मा.पा. ]

- # प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- # राज्यव, महाराष्ट्र लोकसंघा आयोग, मुंबई.
- # सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- # प्रबंधक, लोक आयुक्त य उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- #आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
- # राज्यव, राज्य नियडूगूक आयोग, मुंबई.
- #प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.
- राज्यव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई. (' प्रती) (विधानमंडळ ग्रंथालय ३० प्रती )
- महाराष्ट्रालक, माहिती य जनरांपक महाराष्ट्रालनालय, मुंबई.
- राय विभागीय आयुक्त.
- राय जिल्हाधिकारी
- राय गुरुज्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
- गहारांचालक, यशदा, राजभवन आयार, बाणेर रोड, पुणे
- महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखा य अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
- महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
- रिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र. २६३, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली

जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिंशेब, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.

नियासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

लेखाधिकारी, घेतन पटताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.

मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका कार्यकारी अधिकारी, कैन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू रोड/देवलाली/अहमदनगर

कुलसचिव, भारतमा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर

कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परमणी

कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला

कुलसचिव, कोफण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी

कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई

कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे

कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर

कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

कुलसचिव, शियाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती

कुलसचिव, श्रीमती नाथाबाई दामोदर टाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई

कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जवळगाव

वित्त विभागातील सर्व कार्यासने

नियड नस्ती, वित्त विभाग (सेवा-३)

# पत्राने